

January 07, 2025

Assistant Vice President Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G-Block – BKC, Bandra (East) Mumbai - 400 051 **NSE SYMBOL: SBILIFE**

Dear Sir/ Madam,

SBIL/CS/NSE-BSE/2425/211

General Manager **Listing Department BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 **BSE SCRIP CODE: 540719**

Newspaper Publication - Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 30 and 47 read with schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper publication, w.r.t. completion of dispatch of Postal Ballot notice on January 06, 2025.

The Notice has been published today, i.e. January 07, 2025 in the print and electronic editions of the 'Financial Express' and 'Loksatta.'

The extract of newspaper publication is also uploaded on the Company's website www.sbilife.co.in.

We request you to kindly take the above information on record.

Yours faithfully,

For SBI Life Insurance Company Limited

Girish Manik Company Secretary ACS No. 26391

Encl: A/a

Public

SBI Life Insurance Company Ltd.





Registered and Corporate Office: Natraj, M.V. Road and Western Express Highway Junction

FINANCIAL EXPRESS



11 - 14 February 2025 Yashobhoomi, Dwarka, New Delhi India

Reimagining the Future of Energy in India, for the World.

India Energy Week 2025

6,000+

Connect with us: in 🎇 📻 🎯 #IndiaEnergyWeek|www.indiaenergyweek.com



Visit www.indiaenergyweek.com or scan the OR Code to know more.

70,000+ **Energy Professionals**

500+ Conference Speakers

10+ Conference Delegates **Country Pavilions**

700+ **Exhibiting Companies**

Conference Sessions

100+

Narendra Modi Prime Minister

Services PMI hits 4-month high in Dec

FE BUREAU New Delhi, January 6

DEMAND BUOYANCY CON-**TINUED** to drive new business inflows higher during December, which in turn supported output growth and prompted firms to recruit additional workers. According to S&P Global, the HSBC India services PMI rose to a four month high

the previous month. Buoyant underlying demand was identified by companies as the primary factor behind output growth. Not only did new orders increase for the forty-first month in a row, but also to the greatest extent since August 2024, said S&P Global.

of 59.3 in December from 58.4

"In some instances, survey members indicated that recent efforts to expand capacities allowed them to accept more work,"it said.

The composite PMI, a weighted average of both manufacturing & services purchasing managers' indices, also rose to a four-month high of 59.2 in December from 58.6 in November, driven by buoyancy in services activity. Data released last week had showed manufacturing PMI ebbing to 12-month low of 56.4 in December.

Ines Lam, Economist at HSBC, said: "strength in the services PMI stands in contrast with the growing signs of a slowdown in the manufacturing industry." S&P Global said that the

finance & insurance sector registered by far the strongest increases in both new orders and business activity at the subsector level during the month.


Looking ahead, service providers remained confident that output would increase over the course of the coming 12

months. Expanded capacities, new customer enquiries and budget allocation towards marketing were some of the tailwinds cited by firms, said S&P Global. Meanwhile, although services companies continued to see their business expenses rising in December, the rate of inflation softened from November's 15-month high. Anecdotal evidence suggested that firms paid more for food, labour and material, S&PGlobal

Out of the four sectors covered by the survey, cost pressures were by far strongest at consumer services firms. Charge inflation was highest in the Transport, Information and Communication category, S&P Global said.

Additionally, reflecting a further increase in input costs, service providers raised their own fees again in December.

INFLATION RATE ABOVE NORMAL



Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec

Note: Reading below 50 suggests contraction and above it indicates expansion; Source: PMI by S&P Global

Centre eyes private capital for ₹9L-cr grid expansion

RAJESH KUMAR SINGH January 6

INDIA IS ASKING states to attract more private capital to accelerate the expansion of its power transmission network, part of a plan to revamp the country's grid and accommodate more clean power.

States should monetize their transmission assets by transferring ownership to businesses for a period of time, and re-invest the proceeds into new projects, according to a report by the federal government's Central Electricity Authority. Power regulators should design a pricing system that guarantees predictable revenues for investors, it said.

The nation is planning to



invest ₹9.2 lakh crore through 2032 to build more transmission lines, as it seeks to nearly triple its clean power capacity by that time. New networks are also needed to haul power from coal plants being set up to meet rising demand. A third of the investments

needs be spent into regional networks, where the grid is mostly controlled by state-run firms. "Given other social and

economic needs, it may not be feasible for governments to continue this high level of public financing of infrastructure, the report said. "As such, there is a need to increase private investment. Monetisation of brown-field assets offers a less risky and more attractive way for private investment."

Predictable cash-flows would be key to attracting private capital, the agency said. That might mean a departure from the prevalent regulations where most intra-state networks see transmission charges revised every five years. Investors would also look for payment security and a pipeline of assets to be privatised, the report said.

—BLOOMBERG

NADELLA MEETS MODI



Microsoft CEO Satya Nadella meets Prime Minister Narendra Modi in New Delhi on Monday. Modi expressed happiness at Microsoft's ambitious expansion and investment plans in India following his meeting with Nadella.

SBI Life Apne liye. Apno ke liye

SBI LIFE INSURANCE COMPANY LIMITED

IRDAI Regn. No.111. CIN: L99999MH2000PLC129113 Registered Office: "Natraj", M.V. Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai – 400 069

Tel: 022-6191 0000 Website: www.sbilife.co.in Email: investor@sbilife.co.in

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Members of SBI Life Insurance Company Limited ("the Company") are hereby informed that, the Company has, on January 06, 2025, sent the Postal Ballot Notice ("Notice") dated December 30, 2024, by e-mail, to all Members whose name appeared in the Register of Members/List of Beneficial Owners, received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Friday, December 27, 2024 ("Eligible Members") and whose e-mail IDs were available with the Company.

A copy of the Notice is also available on the website of the Company (www.sbilife.co.in), the relevant section of the website of the Stock Exchanges on which the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the remote e-voting service providing agency to the Company viz. KFintech (https://evoting.kfintech.com). Members who do not receive the Notice may download the same from the above-mentioned websites.

The Company is providing facility for voting remotely, only by electronic means ("e-voting"), to its Eligible Members, for seeking their approval on the resolution specified in the Notice, in accordance with Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 03/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and any other applicable law, rules, guidelines and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), to seek your approval on item of following special business:

Sr. No.	Type of Resolution	Description of Resolution
(1)	Ordinary Resolution	Approval for the appointment of Mr. Challa Sreenivasulu Setty (DIN: 08335249), as the Chairman and Nominee Director of the Company

In terms of the MCA Circulars, physical copies of the Notice, along with postal ballot forms and pre-paid business envelope, have not been sent to any Member. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote, is restricted only to e-voting i.e. by casting their votes electronically instead of submitting postal ballot forms.

Members holding Equity Shares of the Company as on Friday, December 27, 2024 (the "Cut-off Date"), shall only be entitled to vote through e-voting process in relation to the Resolution specified in the Notice. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat the Notice for information purpose only.

Members may send a request to einward.ris@kfintech.com for procuring user ID and password for e-voting. Members are required to update their mobile number and

email ID correctly in their demat account in order to access e-voting facility.

After successful submission of the e-mail ID, the Company or KFintech will share an electronic copy of the Notice within 48 hours of receiving details of e-mail ID. The manner of voting by (i) individual shareholders holding Equity Shares of the Company in demat mode, (ii) shareholders other than individuals holding Equity Shares

of the Company in demat mode and (iii) shareholders who have not registered their e-mail address, is explained in the Notes to the Notice. The manner in which persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of notice may obtain the login ID and password and persons who have forgotten their User ID and Password, can obtain / generate the same, has also been provided in the Notice.

The e-voting period will commence on Tuesday, January 07, 2025 (9:00 a.m. IST) and end on Wednesday, February 05, 2025 (5:00 p.m. IST). During this period, Eligible Members of the Company may cast their votes electronically. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFintech upon expiry of the aforesaid period.

Contact details in case of any technical issue on NSDL Website	Contact details in case of any technical issue on CDSL Website
Members facing any technical issue during login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 022 - 48867000	Members facing any technical issue during login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or call .: 1800 22 55 33

The Board of Directors of the Company has appointed Ms. Ashwini Inamdar (Membership No. F9409), Partner and failing her, Ms. Alifya Sapatwala (Membership No. A24091), Partner who will represent M/s. Mehta and Mehta, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through the e-voting process, in a fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit their Report to the Chairman of the Company or a person authorised by him. The results of the e-voting will be announced by the Chairman of the Company or a person authorised by him, on or before **Friday**, **February 07**, **2025** on the website of the Company (www.sbilife.co.in) and KFintech (https://evoting.kfintech.com) and also displayed at the Registered Office of the Company. The same will also be simultaneously forwarded to the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, for placing the same on their websites i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The resolution, if approved, will be taken as having been duly passed on the last date specified for e-voting i.e. Wednesday, February 05, 2025.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting User Manual for shareholders available at the "Download" section of KFintech's website: https://evoting.kfintech.com/public/Faq.aspx or contact KFintech as per the details given Ms. Rajitha Cholleti, Vice President, KFin Technologies Limited (unit: SBI Life Insurance Company Limited), Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll-free Nos.: 1800-309-4001 or E-mail: einward.ris@kfintech.com

For SBI LIFE INSURANCE COMPANY LIMITED

Girish Manik ACS 26391 **Company Secretary**

Funding in space industry declines 55% to \$59.1 mn

REUTERS Bengaluru, January 6

FUNDING IN SPACE sector, a key part of the country's ambitions to become a global superpower, plummeted by 55%in 2024 to \$59.1 million from \$130.2 million the previous year, according to data from market intelligence platform Tracxn.

The drop, which came amid a global 20% decline in space sector investment, marks the first fall in at least five years. Globally, space firms raised about \$28 billion in last five years, while their Indian counterparts secured approximately \$354 million in the same period, Tracxn data showed.

India's space industry has gained global attention with the Chandrayaan-3 lunar landing and the Aditya-L1 solar probe launch. Its private space sector growth is increasingly

DATA FINDS

TRACXN



seen as crucial for achieving the

long-term goal a \$44 billion

sought to stimulate the sector

byapprovinga₹10billion fund

in October 2024 to support

space startups and setting

plans to expand India's share of

the global commercial space

market by 2033. Industry par-

The government has

private space economy.

■ The drop, which came amid a global 20% fall in space sector investment, marks the first fall in 5 years

> ticipants said they expected to see a pickup in funding in

■ Centre has sought to

stimulate the sector by

approving ₹10 bn fund in

October 2024 to support

■ India's space industry

space startups

has gained global

attention with the

solar probe launch

Chandrayaan-3 lunar

landing and the Aditva-L1

■ Between 2020 to 2024,

raised \$353.5 mn across

Indian space startups

72 funding rounds

2025. "The next 12 months will be crucial in shaping the future of India's space tech startups," said Vishesh Rajaram, managing partner at Speciale Invest, which backs firms such as Agnikul Cosmos, GalaxEye, and Inspecity.

Govt mulls hallmarking for silver jewellery

FOOD AND CONSUMER Affairs Minister Pralhad Joshi on Monday asked the Bureau of Indian Standards (BIS) to consider implementing mandatory hallmarking for silver and silver artifacts fol-

"There is a demand from consumers for mandatory hallmarking of silver. You (BIS) can deliberate and take a call," Joshi said at the 78th BIS Foundation Day event.

lowing consumer demands.

The work in this direction has already begun and the government will take a decision after completion of stakeholder consultations and feasibility assessment by BIS, the minister said. —PTI

Place: Mumbai **Date: January 07, 2025**













'ॲसिड रिफ्लक्स' टाळण्यासाठी लवकर जेवा!



नवी दिल्ली : रात्री जड जेवण झाल्यास बऱ्याचदा पित्त घशात येण्याचा (ॲसिड रिफ्लक्स) त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्रीची झोप खराब होते. याबाबत कोकिलाबेन हॉस्पिटलचे

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय सोळंके यांनी सांगितले की, गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) हा एक जुनाट पाचक रोग आहे. पोटातून अन्ननलिकेमध्ये वारंवार पित्त येण्यामुळे तो होतो. ॲसिड रिफ्लक्स अन्ननलिकेच्या अस्तरांना दुखापत करते. याची लक्षणे सामान्यतः छातीत जळजळ, घशात किंवा तोंडात पित्ताची आंबट

अन्न घशात अडकल्याची शंका, तीव्र खोकला किंवा कर्कशपणा अशी आहेत. कॉस्मो उद्योग लोन

किंवा कडू चव येते, छातीत दुखणे,

व्याजदर फक्त कॅश क्रेडिट स्वरुपात कर्ज उपलब्ध *अदी लागू. (ROI p.a.) दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि. (मिल्टिस्टेट शेड्यूल्ड बँक) जीवन करा समूद्धा Toll Free No.: 1800 233 0234

जीईआरडीमुळे अन्ननलिकेतील शेवटी असलेले

स्नायू वलय कमकुवत किंवा शिथिल

असते, ज्यामुळे पोटातील आम्ल बाहेर पडते. यासाठी लठ्ठपणा, धूम्रपान, काही प्रकारचे अन्न, विशिष्ट औषधे आणि तणाव कारणीभूत असतो. जेव्हा पोटातील ॲसिड अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा छातीत जळजळ, तोंडात आंबट, कडवटपणा आणि कधी कधी अस्वस्थता यासारखी लक्षणे दिस् शकतात. असेच राहिल्यास त्यामुळे पचनक्रियेतही व्यत्यय येतो आणि झोपेत त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि विक्षिप्त अनुभव येतो.

यावर उपाय सुचवताना डॉ. सोळंके सांगतात की, झोपताना तुमचे डोके उंच करा, रात्री उशिरा खाणे टाळा, तुमच्या डाव्या कुशीवर झोपा, अधिक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. सोळंके यांनी सूचवले आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाटी प्रवासी एकवटले

कोकणात जाणारी गाडी बंद करून गोरखपूर मार्गावर गाडी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना कोकणातील एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी रेल्वेगाडी दादर-गोरखपूर चालवण्यात येणार आहे. दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी रद्द केलेली

रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: अल्पवयीन मुलीची छेड

काढणाऱ्या एका रिक्षावाल्याला

प्रवासी एकवटले

मागणीसाठी

या रेल्वेगाड्यांच्या दादर येथून सुटण्याच्या व पोहोचण्याची वेळ ही दादर-रत्नागिरीच्या पूर्वीच्या वेळेप्रमाणे नाही तर वेगळी आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्या व आताची दिवा-रत्नागिरी यांचा संबंध जोडला जाऊ शकत नाही. -प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे



१९९६-९७ पासून सुरू झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा,

विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी सर्वाधिक लोकप्रिय होती. परंतु, करोना साथीच्या कालावधीत मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता कारण देत बंद केली. त्यानंतर नवीन शुन्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. परंतु, रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात

सुधारणा झाली नाही. आता नव्या वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत दादर-गोरखपूर गाडी धावणार आहे.

दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बालिया (तीन दिवस) विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या. १ जानेवारी २०२५ पासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वेगाड्यांचा समावेश करण्यात रेल्वेगाड्या आता कायमस्वरूपी झाल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.

'एन. डी. स्टुडिओ अद्ययावत करा'

मुंबई : एन. डी. स्टुडिओ अद्ययावत करून व्यवसाय वृद्धीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावा. त्यांच्यामार्फत कृती आराखडा तयार करून एन. डी. स्टुडिओची आर्थिक सक्षमता अधिक वाढविता येईल, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी येथे दिल्या. एन. डी. स्टुडीओ अद्ययावत करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेलार म्हणाले की, मराठी निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांना सहाय्यक ठरतील, अशा पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे. त्यादृष्टीने एनडी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करण्यात याव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ. रुचाज् तन्वी हर्बल्स क्लिनिक आणि नवतेज पंचकर्म सेंटर FREE नाडीपरीक्षण चेकअप



डॉ. स्मिता देशपांडे

डॉ. सुजाता जोशी स. ११ ते दु १ वा.

डॉ. रुचा पे थंना गणे : सायं. ६ ते ८ वा. दादर : 3 रा शनि. दु.११ ते १ अपॉइंटमेंट आवश्यक 9920975892

आजच अपॉइंटमेंट बुक करा. 9082911530

केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांची माहिती

आयआयटी, आयसर संशोधनाचे केंद्रबिंदू

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : देशामध्ये विद्यापीठ, महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक संशोधनाला चालना मिळावी यासाठी केंद्रीय विज्ञान व 'पेअर' विभागाने उपक्रमांतर्गत 'हब ॲण्ड स्पोक' प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) व पुण्याची इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या दोन संस्थांची पार्टनरशिप फॉर एक्सेलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च (पीएआयआर - पेअर) म्हणजे मुख्य संस्था म्हणून निवड झाली आहे. या दोन्ही संस्था राज्यातील विविध विद्यापीठे व संशोधनासाठी शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती

साडपाण्याच्या

कामगाराचा मृत्यू

उतरलेल्या दोन कामगारांपैकी

एकाचा मृत्यू झाला. सोमवारी

गोल्डन नेस्ट परिसरात ही घटना

भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट

परिसरात नक्षत्र ही रहिवासी इमारत

आहे. या इमारतीच्या सांडपाण्याची

टाकी साफ करण्यासाठी सोमवारी

दुपारी गणेश उत्तम आवटे (३५)

आणि महेंद्र पोंडकर (४७) असे

दोन कामगार बोलावण्यात आले

होते. सायंकाळी ५ च्या सुमारास ते

टाकीत उतरले होते. मात्र, टाकीतील

विषारी वायुमुळे दोघांचा श्वास

गुदमरून ते बेशुध्द पडले. यात महेंद्र

संध्याकाळी भाईंदर पूर्वेच्या

साफसफाई करण्यासाठी

भाईंदर: सांडपाण्याच्या टाकीची

टाकीत

वन नेशन, वन सबक्रिप्शन जर्नल

देशामध्ये जवळपास ३१ प्रकाशक असून, १२ हजार जर्नल्स आहेत. ही सर्व जर्नल्स विकत घेण्यासाठी विद्यापीठांकडे पूरेसा पैसा नसतो. काही मोजक्याच संस्था पाच ते सहा हजार जर्नल्स विकत घेतात. त्यामुळे, सर्व शिक्षण संस्थांना १२ हजार जर्नल्स विकत घेता यावीत यासाठी प्रत्येक वर्षी दोन हजार कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी सहा हजार कोटी निधी उपलब्ध केला जाणार आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत दिली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात 'अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन : ट्रान्सफॉर्मिंग सायन्स ॲण्ड टेक्नोलॉजी लॅंडस्केप ऑफ विषयावरील व्याख्यानादरम्यान करंदीकर यांनी दिली. या उपरोक्त माहिती विद्यापीठातील प्रकल्पांतर्गत संशोधक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये

संशोधन कार्याला चालना देण्यासाठी राबवण्यात विविध नवीन येणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून या संस्थांना संशोधनासाठी एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. यातील ३० टक्के रक्कम मुख्य संशोधन संस्थेला, तर उर्वरित ७० टक्के रक्कम उप संस्थेला मिळणार आहे.

नागरिकांची चोप देऊन धिंड काढली. रविवारी संध्याकाळी मिरा मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने रोडच्या काशिमिरा परिसरात ही जाण्यास सांगितले आणि सापळा घटना घडली. पीडित मुलगी १२ वर्षांची असून मुलीला परत आलेले पाहून

अल्पवयीन मुलीची छेड

काढणाऱ्या रिक्षाचालकाला चोप

मिरा रोड परिसरात राहते. राजु वर्मा (३८) नावाचा रिक्षाचालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. रविवार ५ जुन रोजी मुलगी कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी राजुने अश्लील इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने लगेचच तेथुन पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला. या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पाडित

रिक्षाचालकाने पुन्हा अश्लील इशारा केला. ते पाहून उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. या मारहाणीची चित्रफित सध्या वायरल झाली आहे. काशिमिरा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक राजू वर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.





एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

IRDAI रजिस्ट्रेशन नं. 111. CIN: L99999MH2000PLC129113

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: ''नटराज'', एम. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९.

फोन : ०२२-६१९१ ००००, वेबसाईट : www.sbilife.co.in ई-मेल : investor@sbilife.co.in

पोस्टाद्वारे मतपत्रिकेची सूचना आणि ई–मतदानाची माहिती

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या ("कंपनी") सदस्यांना याद्वारे कळविण्यात येत आहे की, शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर, २०२४ रोजी ("पात्र सदस्य") ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('**'एनएसडीएल''**) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''**सीडीएसएल''**), यांच्याकडून मिळालेल्या लाभधारक मालकांच्या यादीत आहेत आणि ज्यांच्या ई-मेल आयडीज कंपनीकडे आहेत अशा सर्व सदस्यांना कंपनीने **०६ जानेवारी, २०२५** ह्या तारखेच्या पोस्टाद्वारे मतपत्रिकेची सूचना **३० डिसेंबर, २०२४** रोजी ई-मेलने पाठविली आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर (www.sbilife.co.in) येथे, कंपनीचे इक्विटी समभाग जेथे नोंदविण्यात आले आहेत अशा स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) यांच्या वेबसाईटसवर आणि कंपनीला दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरविणारी एजन्सी उदा. केफिनटेक यांच्या वेबसाईटवर (https://evoting.kfintech.com) देखील सूचनेची प्रत उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सूचना मिळाली नाही त्यांनी वर नमूद केलेल्या वेबसाईटसवरून ती डाऊनलोड करावी.

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') मधील नियम २० आणि नियम २२ (काही वैधानिक फेरफार किंवा तत्कालीन अंमलात असलेली त्याची अंमलबजावणी पुन्हा लागू करण्यासह), सोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ (कायदा) (काही वैधानिक फेरफार किंवा तत्कालीन अंमलात असलेली त्याची अंमलबजावणी पुन्हा लागू करण्यासह) मधील कलम १०८ आणि ११० आणि इतर लागू तरतुदी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार द्वारा जारी करण्यात आलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२९, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि प्रकटीकरणाची आवश्यकता) विनियम, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') मधील नियम ४४, सर्वसाधारण सभेविषयी सेक्रेटेरिअल परिमाणे (''एसएस-२'') आणि इतर कोणताही लागू कायदा, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदा (काही वैधानिक फेरफार किंवा तत्कालीन अंमलात असलेली त्याची अंमलबजावणी पुन्हा लागू करण्यासह), खालील विशेष व्यवसायाच्या वस्तूवर तुमची मंजुरी मिळविण्याकरिता :

अनु.क्र.	प्रस्तावाचा प्रकार	प्रस्तावाचे वर्णन
(i)	सामान्य प्रस्ताव	कंपनीचे चेअरमन आणि नामनिर्देशित संचालक म्हणून, श्री. चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी (DIN: ०८३३५२४९), ह्यांच्या नियुक्तीसाठी अनुमती.

एमसीए यांच्या परिपत्रकानुसार, पोस्टाद्वारे मतपत्रिका आणि प्री-पेड बिझनेस एन्व्हलपसह सूचनेची छापील प्रत कोणत्याही सदस्याला पाठविण्यात आलेली नाही. त्यानुसार, पात्र सदस्यांची अनुमती किंवा विरोध हे फक्त इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मर्यादित करण्यात आली आहे म्हणजे पोस्टाद्वारे मतपत्रिका सादर करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यापुर्वीती मर्यादित आहे.

शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर, २०२४ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीचे इक्विटी समभाग आहेत असे सदस्य सूचनेत नमूद करण्यात आलेल्या ठरावासाठी ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. अंतिम मुदतीच्या तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीपुरती आहे असे समजावे.

सदस्यांनी ई-मतदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी <u>einward.ris@kfintech.com</u> येथे विनंती पाठवावी. सदस्यांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून घेता यावी यासाठी त्यांनी त्यांच्या डिमॅट खात्यातील मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या माहितीत सुधारणा करण्याची त्यांना विनंती करण्यात येत आहे.

ई-मेल आयडी यशस्वीरित्या सादर केल्यानंतर, कंपनी किंवा केफिनटेक द्वारा ई-मेल आयडीचा तपशील प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत पाठविण्यात येईल.

(i) डिमॅट स्वरूपातील कंपनीचे इक्विटी समभाग धारण करणारे व्यक्तिगत भागधारक, (ii) डिमॅट स्वरूपातील कंपनीचे इक्विटी समभाग धारण करणारे व्यक्तिगत व्यतिरिक्त इतर भागधारक आणि (iii) ज्यांनी आपले ई-मेल ॲड्रेसेस नोंदविलले नाहीत असे भागधारक, यांच्यासाठी मतदानाच्या पद्धती सूचनेच्या टिप्पणीमध्ये स्पष्ट करून सांगण्यात आल्या आहे. सूचना पाठविण्यात आल्यानंतर ज्यांनी समभाग खरेदी केले आहेत आणि कंपनीचे सदस्य बनले आहेत अशा व्यक्ती आणि आपली युजर आयडी आणि पासवर्ड विसरल्या आहेत अशा व्यक्तींसाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची/तयार करण्याची पद्धत सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दिनांक ०७ जानेवारी, २०२५ रोजी (सकाळी ०९:०० वाजता भाप्रवेळ) सुरू होईल आणि बुधवार, दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२५ रोजी (सायंकाळी ०५:०० वाजता भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात. वरील तारखेनंतर व वेळेनंतर ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर ई-मतदान मॉड्यूल बंद करण्यात येईल.

एनएसडीएलच्या वेबसाईवर काही तांत्रिक अडचणी आल्यास अशा प्रसंगी संपर्काचा तपशील

लॉगिन करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास सदस्यांनी एनएसडीएल यांच्या हेल्पडेस्कला evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक : ०२२ - ४८८६७००० वर संपर्क साधावा.

सीडीएसएलच्या वेबसाईवर काही तांत्रिक अडचणी आल्यास अशा प्रसंगी संपर्काचा तपशील

लॉगिन करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास सदस्यांनी सीडीएसएल यांच्या हेल्पडेस्कला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक : १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधावा.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्रीमती आश्विनी इनामदार (सदस्यत्व क्रमांक : एफ९४०९), भागीदार, त्यांच्या अनुपस्थितीत, कु. अलिफिया सपटवाला (सदस्यत्व क्रमांक : ए२४०९१), भागीदार, मेसर्स मेहता ॲण्ड मेहता, कंपनी सेक्रेटरीज, प्रतिनिधी म्हणून यांची फक्त ई-मतदान पद्धतीने योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टाद्वारे मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी स्क्रुटिनायजर म्हणून नेमणूक केली आहे.

दिलेल्या मतांची छाननी पूर्ण केल्यानंतर, स्क्रुटिनायजर कंपनीचे चेअरमन यांना किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीला आपला अहवाल सादर करतील. कंपनीचे चेअरमन, किंवा त्यांनी अधिकृत केलेली व्यक्ती शुक्रवार, दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या वेबसाईटवर (www.sbilife.co.in) येथे आणि केफिनटेक (https://evoting.kfintech.com) येथे ई-मतदानाचे निकाल घोषित करतील आणि त्याचप्रमाणे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येतील. हे निकाल कंपनीचे इक्विटी समभाग नोंदविण्यात आलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना त्यांच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे प्रदर्शित करण्यासाठी त्याच वेळी पाठविण्यात येतील. सदर ठराव मंजूर करण्यात आल्यास, ते **बुधवार, दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२५** रोजी ह्या ई-मतदानाच्या शेवटच्या दिवशी योग्य प्रकारे मंजूर करण्यात आले असे गृहित धरण्यात येईल.

कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, भागधारकांसाठी वरचेवर विचारले जाणारे प्रश्न (<u>FAQs</u>) आणि भागधारकांसाठी असलेले ई–मतदान माहितीपुस्तिका बघू शकतात, जे https://evoting.kfintech.com/public/Faq.aspx ह्या केफिनटेकच्या वेबसाइटच्या ''डाऊनलोड'' विभागामध्ये उपलब्ध आहे किंवा दिलेल्या तपशीलानुसार केफिनटेक यांच्याशी संपर्क साधावा : कु. रजिता चोलेटी, डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंड, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट : एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद - ५०००३२, टोल फ्री क्रमांक : १८००-३०९-४००१ किंवा **ई-मेल : einward.ris@kfintech.com**

करिता एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

स्वाक्षरी/-गिरीश माणिक एसीएस २६३९१ कंपनी सचिव

ठाण्यात मारहाणीमुळे श्वानाचा डोळा निकामी

चौघांवर गुन्हा दाखल लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : येऊर येथील एका पाळीव प्राणी देखभाल केंद्रात ठेवलेल्या एका श्वानाला तेथील दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत श्वानाच्या डोळ्याला इजा येऊन तो निकामी झाला आहे. याबाबत श्वानाच्या मालकाने संताप व्यक्त करत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार, केंद्र चालक आणि कर्मचारी या चौघांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागातील घोडबंदर हिरानंदानी इस्टेट भागात या श्वानाचे मालक राहातात. त्यांना

व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे दोन श्वान येऊर येथील प्राणी देखभाल केंद्रात ठेवले होते. या कालावधीत चित्रफितीत एका श्वानाच्या डोळ्याला जखम झाल्याचे त्यांना दिसले. तत्काळ मालकाने चेंबुर येथील एका प्राण्याच्या रुग्णालयात श्वानाला उपचारासाठी नेण्यास सांगितले. मालकाच्या सहमतीने या श्वानाचा डोळा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. त्यांना संशय निर्माण आला. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज असता, त्यांच्या श्वानाला मारहाण केल्याचे दिसून आले. याबाबत श्वानाच्या मालकाने संताप व्यक्त करत थेट पोलिसात तक्रार दाखल केली.


पोंडकर या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजूरी

जयेश सामंत/ इंद्रायणी नावेकर

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची 'मन्नत' अखेर पूर्ण होणार आहे.

बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो. मेरीकडे जाणाऱ्या बंगला रस्त्यावरचा चाहत्यासाठीही शाहरुखच्या आकर्षणाचा विषय आहे. सध्या



सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र प्राधिकरण व्यवस्थापन (एमसीझेडएमए) नुकतीच दिली परवानगी आहे. शाहरूखची पत्नी गौरी खान हिने

या परवानगीकरिता

संबंधित

विभागाकडे अर्ज केला होता. पश्चिम

येथील पश्चिम पालिकेच्या एच विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली शाहरुखचे

दिनांक : ०७ जानेवारी, २०२५

ठिकाण : मुंबई